info@prakashsteelage.comwww.prakashsteelage.com

+91 22 66134500

September 06, 2024

To,
The Manager,
BSE Limited,
Dept. of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

To,
The Manager,
National Stock Exchange of India Limited,
Corporate Communication Department,
Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 533239; Symbol: PRAKASHSTL ISIN: INE696K01024

Sub.: Submission of Newspaper Cuttings of the notice published regarding 33rd Annual General Meeting of the Company

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper cutting of the notice published in "Business Standard", in English Language and in "Pratahkal", in principal vernacular (Marathi) language on 06th September, 2024, with respect to convening of 33rd Annual General Meeting of the Company to be held on 27th September, 2024 at 03.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM).

Kindly take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully, For Prakash Steelage Limited

STEELAGE TO

Prakash C. Kanugo Chairman & Managing Director DIN: 00286366

Encl: As above

Registered Office: Morya Grand, 1101, 11th Floor, Near Infinity Mall, Off New Link Road, Andheri West, Mumbai - 400053 MH IN Corporate Office: MZ-1-2, Starlit Tower, 29, Y. N. Road, Indore – 452001 MP IN Tel.: (Mumbai) 9967966653, (Indore) 0731- 4041485 E-mail: shrikrishnaelectra@hotmail.com

Website: https://shrikrishnadevconlimited.com • CIN: L67190MH1993PLC075295

NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")
Notice is hereby given that 30th AGM of the Members of SHRI KRISHNA DEVCON LIMITED ('Company) will be held on Monday, the 30th day of September, 2024 at 04:30 PM (IST) through VC/OAVM to transact the business as set out in the Notice convening the AGM. The AGM will be held in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board o India ("SEBI"), permitting the holding of AGM through VC/OAVM without the physical presence of the Members at a common venue. Members will be provided with a facility o attend AGM through electronic platform provided by Central Depository Service (India) Limited ("CDSI")

In compliance with the above circulars, the electronic copies of Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent by email to all the Shareholders, whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members are requested to register/update their e-mail addresses and other details in respect of their electronic holdings with the Depository through their concerned Depository Participant(s) and in respect of physical holding register, the same with the Company's Registrar & Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt. Ltd. by sending request in prescribed Form ISR-1 and other Forms pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/70 dated May 17, 2023 as amended

Also note that the Notice of the 30th AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the website of the Company at https://shrikrishnadevconlimited.com/, CDSL's website at https://www.evotingindia.com/ and BSE Limited website at ia.com/ for any further queries the members can contact to the Company/Registrar

The Members will have an opportunity to cast their vote on the businesses as set out in the AGM Notice through remote e-voting/e-voting during AGM. The detailed procedure of remote e-voting/e-voting during AGM for Members holding shares either in dematerialized form or physical form or who have not registered their email addresse is provided in the AGM Notice.

The above information is being issued for the information and benefit of all th Members of the Company and is in compliance with the Circulars issued by the MCA and SEBI. By Order of the Board For, Shri Krishna Devcon Limited

Place: Indore Date: 05/09/2024

Neeraj Anjane Company Secretary & Compliance Officer (A37072)

DYNAMIC ARCHISTRUCTURES LIMITED

CIN: L45201WB1996PLC077451

Regd. Office: 409, Swalka Centre, 4A, Pollock Street, Kolkata (W.B.) 700 001,
Ph: 033-22342673. Website: www.dynamicarchistructures.com,
Email: info@dynamicarchistructures.com,

NOTICE OF THE 28th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Monday, September 30, 2024 at 12.00 noon at the registered office of the Company at 409, Swaika Centre, 4A Pollock Street, Kolkata, West Bengal 700001 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI (LODR Regulations') to transact the businesses as set forth in the Notice of the AGM.

Completion of Dispatch of Notice and Annual Report: The Company has completed the dispat of Notice of AGM alongwith the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 through remote electronic mode on September 05, 2024 to Members whose email addresses were registered with the Company/ Depositories and holding shares as on August 30, 2024 These documents are also available on the website of the Compan www.dynamicarchistructures.com and the website of the Stock Exchange i.e. BSE Limited www.bseindia.com, and also on the website of NSDL at www.evoting@nsdl.co.in.

n Compliance with Section 108 of 'the Act' read with Rule 20 of the Companies (Manageme and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015, ar Secretaries of India on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing its members facility to exercise their right to vote through ectronic means through remote e-voting services of National Securities Depository Limite "NSDL"). The details pursuant to act are as under:

- The remote e-voting will commence on Wednesday, September 25, 2024 at 9.00 a.m. a end on Sunday, September 29, 2024 at 5.00 p.m.
- Members holding shares either in physical form or in dematerialisation form, as on cut-ol date i.e. September 23, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting
- The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and shall not be allow beyond Sunday, September 29, 2024 at 5.00 p.m. and once the vote on a resolution is cast by member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again;
- The voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid-up equi share capital of the Company as on the cut-off date Monday, September 23, 2024;
- Members who are holding shares in physical form or who have not registered their ema address with the Company / Depository or any person who acquires shares of the Compan and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Monday, September 23, 2024, suc member may obtain the User ID and password by sending request at evoting@nsdl.co.in However, if a member is already registered with NSDL for e-voting then existing User ID at password can be used for casting vote.
- password can be used in Cashing Vote.

 Balliot papers shall be made available for voting at the venue of the AGM. Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting. Members who have voted through remote e-voting can attend participate in the AGM but shall not be allowed to cast their vote again at the AGM.

n case of any queries/grievances/assistance required relating to e-voting, the Members may contact NSDL on evoting@nsdl.co.in / 022 - 4886 7000 or contact Pritam Dutta, Assistan Manager at pritamd@nsdl.com / evoting@nsdl.com

> SD/ Rakesh Porwal

Director DIN: 00495444

Place: Kolkata

PLADA INFOTECH SERVICES LIMITED

CIN: L72900MH2010PLC209364

Regd. Off.: Santosh A. Mishra Compound, Mograpada, Mogra Village, Off.
Old Nagardas Road, Andheri East, Mumbai - 400069

NOTICE OF THE 14TH ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 14th (Fourteenth) Annual General Meeting ("AGM") of the Members of Plada Infotech Services Limited ("the Company") will be held on Monday, September 30, 2024 at 12:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business set out in the Notice convening the AGM. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI (collectively referred to as the 'relevant Circulars'), the company has sent the notice convening the 14th AGM on September 05, 2024 to members whose email address is registered with the Company/RTA /Depository Participants/Depositories as on Friday, August 30, 2024. The Notice of 14th AGM and the Annual Report for FY 2023-24 can be accessed from the Company's website at www.pladainfotech.com, the website of the Stock Exchange i.e. NSE Limited at www.nseindia.com and website of Bigshare (agency appointed for providing the remote e-Voting facility) i.e. https://ivote.bigshareonline.com.

Notice is also given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 ('the Act') read with the rules framed thereunder and Regulation 42 of the SEBI LODR 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

- All the members are hereby informed that: . The business as set forth in the Notice of 14th AGM shall be transacted through electronic
- means The cut-off date for determining the eligibility to vote through electronic means shall be Monday, September 23, 2024. Persons whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained as on cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as the e-voting at the AGM.

E-voting portal will remain open from Thursday, September 26, 2024 (9.00 a.m. IST

- and ends on Sunday, September 29, 2024 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by Bigshare thereafter and voting shall not be allowed beyond said time. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the
- dispatch of the notice and hold shares as on cut-off date i.e. Monday. September 23, 2024 may obtain login ID and password by sending a request on ivote@bigshareonline.com to cast their vote electronically
- The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attended the meeting but shall not be entitled to cast their vote again
- All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rajesh Kumawat, Corporate Registry - Bigshare Services Pvt. Ltd, Address: Office No S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mahakali Caves Road Andheri (East), Mumbai 400093 or send an email to ivote@bigshareonlie.com or contact on: - Tel: 022-6263 8200.

The manner of e-voting and remote e-voting during the AGM, for members holding shares in physical mode, dematerialized mode and for those members who have registered their e-mail addresses is provided in detail in Notice of AGM.

CS Mannish L Ghia, Partner of M/s. Manish Ghia & Associates, Company Secretaries, Mumba as scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner For detailed instructions of e-voting, members may refer to the Section 'E-voting Process in the Notice of AGM. The results of the remote e-voting and votes cast during the AGM shall be declared not later than two working days from the conclusion of AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company at www.pladainfotech.com and on the website of Bigshare at https://ivote.bigshareonline.com immediately after their declaration and the same shall simultaneously be communicated to **NSE Limited**

For PLADA INFOTECH SERVICES LIMITED Abhishek Jair

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that Late Mr. Hasmukh Lakhamshi Chhadwa and Mrs. Manjula Hasmuki Chhadwa, are joint members o ishwasrao Residency Co-Op Housing Society Ltd. Dahisar East, holding Flat No.401of the building of the said Society tuated at CTS No. 1114-A, 1119-A Maratha Colony, Opp. Ramkrishna Hotel Dahisar Gaon, Dahisar East, lying a 'illage: Dahisar, Taluka : Borivali,Pincode 400068, within the limits of Mumba uburban District, and holding five fully aid-up share bearing distinctive No.46-50 both inclusive) & share certificate No.010 ssued by the Society, that Late Mr Hasmukh Lakhamshi Chhadwa died itestate on 24th March 2013, leaving behind the following legal heirs:(1)Mrs. Manjula Hasmukh Chhadwa (wife) and (2) Mrs. Rambhiben LakhamshiChadva (mother) (3) Mr. Kush Hasmukh Chhadwa(son) (4) Mr. Love Hasmukh Chhadwa (son) (5) Mrs. Khusboo Vini

married daughter). The society above named invites claims or bjections any person, heirs or other aimants to transfer the share and interes of the deceased member unto his lega neirs withing the period of 15(fifteen) days from the publication of this notice with documentary evidence substantiating bjections claims details of dispute.

Shah alias Khushboo Hasmukh Chhadwa

f claims with documentary evidence are not received within prescribed period, the ociety shall initiate the proceedings in the manners provided in byelaws of Society. For any such claim/ objection, kindly notify ne same addressed to: i) Adv. Ravee Palekar at B-09, Survakiran Apt. Avdhoo Nagar, Dahisar (East), Mumbai-400 068

No. 9819116321 Chairman/ Secretary/ Treasurer of Vishwasrao Residency Co-Op Housing Society Ltd at Maratha Colony, Opp Ramkrishna Hotel, Dahisar Gaon, Dahisa East, Dahisar, Borivali, 400068.

Mail-kbhansaliconsultancy@gmail.coi

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that MR. ABHAY MANOHAR ANTARKAR is the lawful owner of a Residentia Flat No. 7 on the Third Floor of the Building No. 13 of the SACHIN SAHAKARI GRUHANIRMAN SANSTHA MARYADIT, situated at Mithagar Road, Mulund (East), Mumbai - 400 081, lying and being at Village - Mulund (East), Taluka Kurla and within the Registration District and Sub-District of Mumbai and within the limits of Mumbai Municipal Corporation.

The original Agreement dated 01/03/1992 executed betweer MR. KESHAVRAO G. JOSHI as Transferor therein, and SMT. RAMDULARI B. GUPTA, as the Transferee therein has been lost/misplaced and the same is not traceable even after diligent search and a Police Complaint has been lodged with Navghar Police Station under Sr. No. 103749-2024 on 03/09/2024.

All persons, Government Authorities, Bank/s, Financial Institution/s etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, nheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, rust, agreement, share, easement or otherwise howsoever or whatsoeve are required to make the same known in writing to the undersigned at her office at 202, Pushkaraj Co-op. Hsg. Scty. Ltd., Navghar Road, ind (Fast), Mumba 400 081 within 7 days from the date hereof. failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned

> (DARSHANA DRAVID) Advocate, High Court

GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9

Auction of 5 & 30 years Tamil Nadu Government

Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of Rs.1000 crore with Five year tenure and Rs.1000 crore with Thirty year tenure for an aggregate amount of Rs. 2000 crore. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield based under multiple price format will be conducted by Reserve

2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through

- Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on September 10, 2024.
- a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.

b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.

- 4. The vield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- 5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on September 10, 2024. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on September 11, 2024 before the close of banking
- 6. The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on March 11 and September 11. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act. 2006 and Government Securities Regulations, 2007.
- 7. The stocks will qualify for ready forward facility

DIPR/ 918 /DISPLAY/2024

Nadu Specific Notification No's 739(L)/W&M-II/2024 & 740(L)/W&M-II/2024 dated September 10, 2024.

T.Udhayachandran

JET INFRAVENTURE LIMITED

CIN: 145400MH2001PLC133483

Regd. Office: Office No.1, E-Wing, 1* Floor, Nandarvan Apartment Kandivali Link Road, Kandivali West Mumbai-400067

Tel: 022-28676233 II Emall: investors@jetinfra.com II Website: www.jetinfra.com

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

- Notice is hereby given that Annual General Meeting (AGM or Meeting) of the Member of Jet Infraventure Limited ("the Company") will be held on Monday, 30th September 2024 at 10:30 a.m. at the registered office of the Company situated at Office No.1, E Wing 1st Floor, Nandarvan Apartment, Kandivali Link Road, Opp. Laljipada Police Chowki Kandiyali (West). Mumbai 400067 to transact the special business as set out in Notice convening the AGM dated 4th September, 2024. The Company has sent the Notice of the AGM on 5th September, 2024 through electronic mode only to those members, whose e-mail addresses are registered with Company or Registrar & Transfer Agent (RTA) and Depositories as on Friday, 30th August, 2024. The requirement of sending physical copies of the Notice of AGM has been dispensed with vide MCA Circulars for General Meetings and SEBI Circulars for General Meetings.
- In case of Member(s) who have not registered their e-mail addresses with the Company/ Depository, are requested to please follow the below instructions to register their e-mail address for obtaining Notice of AGM and login details for e-voting: -
- For members holding shares in Physical mode please provide ne Folio No., Name of shareholder by email to investor@bigshareonline.com
- Members holding shares in Demat mode can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant or by email to investor@bigshareonline.com The Notice and the Explanatory Statement of the AGM is available on the website of the
- Company at www.jetinfra.com and on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.
- Members holding shares either in physical mode or in dematerialized mode, as on Tuesday, 24th September, 2024, being the cut-off date, may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM through electronic voting system
- ('remote e-voting') of CDSL. All members of the Company are Informed that: The remote e-voting will commence at 9:00 a.m. (IST) on Friday, September 27, 2024 The remote e-voting shall end at 5:00 p.m. (IST) on Sunday, September 29, 2024, and once the vote on the resolutions is cast by the member, the members shall not be all
- to change it subsequently. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during AGM is **Tuesday**, 24* September, 2024.
- E-voting module shall be disabled after 5:00 p.m. (IST) on Sunday, September 29, 2024 A person who has acquired shares and became a member of the Company after the sending of Notice of AGM by email and holding shares as on cut-off date, may cast vote sending of Notice of AGM by email and noting shares as on cut-ort date, may cast vote by following the Instructions for e-voting as provided in the Notice of AGM, which is available on the website of the Company and CDSL. However, if the person is already registered with CDSL for remote e-voting, then the existing user ID and password can be used to cast vote. Members are requested to go through the e-voting Instructions, which are provided in the Notice of AGM.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may also atter the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through ballot / insta poll shall be made available at the venue of AGM. Only persons whose name is recorded in the registered of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail facility of remote e-voting or voting through ballot/insta poll:
- For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. In case of any queries relating to e-voting, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual for members available at the download section of www.evotingindia.com.or.contract at toll free no. 1800 22 55 33. In case of any grievance connected with facility of e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafattal Mill Compounds, N M Joshi Marg, Lowe Parel (East), Mumbai-400013. E-mail: helpdesk.evoting@cdslindia.com
- Ms. Pooja Malkan, Practicing Company Secretary have been appointed as the scrutinize for conducting the remote e-voting and e-voting during AGM in a fair and transpa manner.
- The Results declared along with the report of scrutinizer shall be placed on the webs of the Company www.jetinfra.com and on the website of the CDSL after the declaration of the result by the Chairman or a person authorized by him. The results shall also be uploaded on the website of stock exchange i.e. www.bseindia.com.

Krunal Shah

**

Place: Mumbal Date: 5th September, 2024 Company Secretary & Compilance Officer



CHL LIMITED CIN No: L55101DL1979PLC009498

Regd. Office: Hotel The Suryaa, New Friends Colony, New Delhi 110025 Tel.: 91-11-26835070, 47808080 Fax: 26836288 E-mail: chl@chl.co.in Website: www.chl.co.in

NOTICE OF THE 45th ANNUAL GENERAL MEETING (AGM), **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

45th ANNUAL GENERAL MEETING:

NOTICE is hereby given that:

. The 45th AGM will be held on Friday, 27th September, 2024 at 12:30 P.M. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 02/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 dated 08th April 2020, 13th April 2020 05th May 2020, 13th January 2021, 05th May 2022, 28th December 2022 and 25th September 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and circular dated May 12, 2020, May 13, 2022, circular dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars') and Master Circular SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 issued by the Securities and Exchange Board of India providing relaxations to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Circulars") and without the physical presence of the Members at a common venue.

Pursuant to Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulation, Secretarial Standards on General Meetings (SS-2) and in terms of MCA Circular/s and SEBI Circular, the Notice of the 45th AGM and Annual Benort 2023-24 including the Audited Financial Statement 31st March, 2024 ("Annual Report 2023-24") has been sent on or before 06th September, 2024 by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants. The requirements of sending physical copy of the Notice of 45th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular/s and SEBI Circular. Members are hereby informed that the said Annua Report including 45th AGM Notice is also available on the Company's website at www.chl.co.in and website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com respectively. The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with Central Depository Services (India) Limited (CDSL)/National Securities Depository Limited (NSDL) for providing the remoti e-voting and e-voting during the AGM.

- . Members holding shares either in physical form or in dematerialized form, as or the cut-off date of 20th September, 2024 may cast their vote electronically on the Ordinary Business / Special Business, as set out in the Notice of 45th AGM electronic voting system ("remote e-voting") of CDSL/NSDL. All the Members are informed that:
- (i) The Ordinary/ Special Business, as set out in the Notice of 45th AGM, will be transacted through voting by electronic means;
- (ii) The remote e-Voting shall commence on Tuesday, 24th September 2024 a 10:00 A M IST:
- (iii) The remote e-Voting shall end on Thursday, 26th September 2024 at 05:00 P.M. IST. The remote e-voting shall be disabled for voting by CDSL after 05.00 p.m IST on 26th September 2024.
- (iv) The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system during the 45th AGM, is 20th September, 2024; (v) Any person, who becomes Member of the Company after sending the Notice
- 45th AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 20th September, 2024, may obtain the login ID and password by sending request at e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com.
- (vi) In case of any queries or issues regarding attending AGM / e-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting manual available at www.evotingindia.com under help section. Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL

	Login lype	Helpaesk aetalis	
		Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no.1800 22 55 33.	
		Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 4430	
\ii\	ii) Those Members holding shares in physical form, whose email addresses are		

- not registered with Company, may register their email address by sending scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN Card; and sel attested scanned copy of any document (such as AADHAAR Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with Company, by email to Company email id chl@chl.co.in./ e-mail to RTA e-mail id: beetalrta@gmail.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant.
- 3. The Company has appointed M/s A. Chadha & Associates, Practicing Company Secretary, C.P. No. 3732, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting proces in a fair and transparent manner.
- Pursuant to section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 21st September 2024 to Friday, 27th September 2024 (both days inclusive). For CHL LIMITED

Dinesh Kumar Maurya

Company Secretary M.No.35880

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED Reg. Off:. 301/302, 3^d Floor, Atlanta Center, Near Udyog Bhar Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063; CIN: L24100MH1993PLC071376 Email: info@shreepushkar.c

Tel: 022 42702525 Website: www.shreepushkar.com

of 31" ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH IFERENCING ("VC")/OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

otice is hereby given that the 31" Annual General Meeting ("AGM") of Shree Pushkar Chemicals and Fertillsers Limited (the "Company") is scheduled to be leid on Saturday, 28th September, 2024 at 3.00 P.M., Indian Standard Time ("IST") through VC/OAVM facility to transact the business as set out in the Notice dated 9th August, 2024 whereat Members shall vote by Electronic means. The venue of the 31st AGM will be deemed to be the Registered Office of the Company ende of the 31 - Adm with de Geethed to be the Negaties Office of the Company e 301-302, 3" Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan, Sonawala Road Goregaon East, Mumbal - 400 063, Maharashtra, India.

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 & 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, and 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7thOctober, 2023 ("Circulars") issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company has published a Notice in the newspapers viz. 'Business Standard' (English Newspaper) and 'The Lakshadeep' (Marathi Newspaper), urging members to e-mail addresses either with the Company or any of their Depository Participants ("DPs").

Pursuant to the provisions of relevant circulars, the Company has sent the Notice of the 31^{α} AGM and the Annual Report for the FY 2023-2024 to all the members ses are registered with the Company or their DPs as on Friday

ease note that these documents are also displayed and being made available of the website of the Company at www.shreepushkar.com, Stock Exchanges i.e. BSE .imited at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> where securities of the Company are listed.

Book Closure: Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013; the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Sunday, 22nd September, 2024 to Saturday, 28nd September, 2024 (both days Inclusive) for the purpose of 31. AGM

Voting: Further pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, all the Members holding shares in physical and dematerialisation form, as on the cut-off date i.e. Saturday, 21st September, 2024 shall only be entitled to cast their vote electronically using the remote e-voting platform of Bigshare Services Private Limited (Note), RTA of the Company, Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting and e-voting is provided in the Notice of the 31st AGM.

n this regard, the Members are hereby further informed that:

 a) The Company has completed sending of the Notice of the 31" AGM and the Annual Report for FY 2023-2024 to the Members of the Company.
 b) The Board of Directors of the Company have appointed M/s. DSM & Associates, cticing Company Secretaries, Mumbai as scrutinizer to scrutinize the e

voting process in a fair and transparent manner. The remote e-voting facility will start from Tuesday, 24th September, 2024 at 9.00 A.M (IST) and will end on Friday, 27th September, 2024 at 5.00 P.M (IST). A person who has acquired the shares and has become a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and prior to the Cut-off date i.e. 21st September, 2024, shall be entitled to exercise his/her vote either

electronically i.e. remote e-voting or e-voting system on the date of the AGM by following the procedure mentioned in Notice of AGM. Manner of casting vote through remote e-voting or the facility of e-voting at the AGM by members holding shares in the dematerialized mode or physic

The members who will cast their vote(s) by remote e-voting, may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. Also, once the vote on a resolution is casted by a Member, the same cannot be changed

Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of shareholders effective 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Members at the prescribed rates. For the

prescribed rates for various categories, the shareholders are requested to refet to the Finance Act, 2020 and the amendments thereof. In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete compilance with 1DS requirements, Members are requested to complete and/or update their Residential status, PAN, Category with their depository participants or in case shares are held in physical form, with the Company/Registrars and Transfer Agents ('RTA') by sending documents through e-mail. For the detailed process and information, please refer to company website. The record date for the purpose of dividend is Saturday, 21. September, 2024. n case if Members have any query, they are requested to refer the Notice of AGN

wherein detailed instructions are given. For Shree Pushkar Chemicals and Fertilisers Limited

Date: 6th September, 2024 Pankaj Manjani Place: Mumbal Company Secretary and Compliance Officer



CIN- L27106MH1991PLC061595 Regd. Office: 101, 1st Floor, Shatruniay Apartment, 28

Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004. Tel. No. 022 6613 4500. Fax No. 022-6613 4599. E-mail- cs@prakashsteelage.com, Website-www.prakashsteelage.com

NOTICE OF THE 33RD ANNUAL GENERAL MEETING

lotice is hereby given that: The 33rd Annual General Meeting of the Company ("33rd AGM") will be convened or

- Friday, 27th September, 2024 at 3:00 PM through Video Conferencing ('VC')/Othe Audio-Visual Means ('OAVM'), to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice of the 33rd AGM, in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 read General Circula Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021, 02/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 and all other relevan circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars") and CircularNos.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79,SEBI/HO/CFD/CMD2/CIR/ P/2021/11.SEBI/HO/CD/CMD2/CIR/P/2022/62.SEBI/HO/CED/PoD-2/P/CIR/ 4 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated May 12, 2020, January 15 2021, May 13, 2022, January 5, 2023 and October 7, 2023, issued by the Securitie and Exchange Board of India (SEBI Circular) respectively.
- In terms of MCA Circular/s and SEBI Circular, Notice of the 33rd AGM and the Annua Report for the Year 2024 including the Audited Financial Statements has been sen by e-mail to those Members whose email addresses are registered with th Company/Depository Participants. The requirement of sending physical copy of the Notice of the 33rd AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular and SEBI Circular
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of 20th September, 2024 may cast their vote electronically on Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 33rd AGM through electronic voting system ("remote e-voting") of Central Depository Services Limited ("CDSL") All the members are informed that:
 - The Ordinary and special Business, as set out in the Notice of the 33rd AGM, wil be transacted through voting by electronic means
 - II. The remote e-voting shall commence on Tuesday. 24th September. 2024 at 9:00
 - III. The remote e-voting shall end on Thursday, 26th September, 2024 at 5:00 PM IV. The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system during the 33^{rd} AGM, is 20^{th} September, 2024. V. Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of
 - the 33rd AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 20th September 2024, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or charmi@bigshareonline.com o cs@prakashsteelage.com. However, if a person is already registered with CDSL for remote e-Voting then the existing user ID and password can be used for casting the vote.
 - VI. Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the Member, Member shall not be allowed to change subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 33rd AGM may participate in the 33rd AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting systen during the 33rd AGM; c) the Members participating in the 33rd AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during 33rd AGM; and d) a person whose name is recorded in the Registrar of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 33rd AGM through VC/ OAVM Facility and e-Voting during the 33rd AGM.
 - VII. The Notice of the 33rd AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.prakashsteelage.com, website of BSE Limited a www.bseindia.com_and the website of www.nseindia.com_The Notice of the 33rd AGM is also available on the website of CDSL at https://www.cdslindia.com
 - VIII. In case of queries or any technical issue Members can contact CDSL Helpdes by sending a request helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33 in case Individual shareholders holding securities in Demat mode with CDSL and at contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 4430 in case of Individual shareholders holding securities in Demat mode with NSDL
 - IX. Those Members holding shares in Physical form, whose email addresses are not registered with the Company, may register email address by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio number and complete address, self-attested scanned copy of the PAN Card and scanner copy of the signed of any document (such as AADHAR Card, Driving License Election Identity Card. Passport) in support of the Member of the Company by email to cs@prakashsteelage.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant.
- The Register of Members and the Share Transfer books of the company will remai closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive).

For and on behalf of the Company Prakash C. Kanugo

Date: 06th September, 2024 Chairman & Managing Director DIN: 00286366 Place: Mumbai

Place: Mumbai Date: September 06, 2024 Company Secretary & Compliance Office ACS No: 70990 CORRIGENDUM

Charkop Pallavi Co-operative Housing Society Ltd., Plot No. 244 RDP-8, Sector No. 4, Part-2 Kandivali- West, Mumbai 400 067 Tender Notice for Project Management Consultancy (PMC) Business Notice dated 05.09.2024 It was published in the Standard Newspaper Page No. 09. In it the published date was inadvertently written as 05.08.2024, instead should be read as 05.09.2024.

PUBLIC NOTICE SONATA SOFTWARE LIMITED
Notice is hereby given that the
certificates for 2000 Equity Shares
vide Folio no: SON008013 share
certificate no. 54775 bearing distinctive
no. 60729146 to 60731145 of Sonata
Software Limited standing in the name
of Ajay Kumar Dhir have been lost or
misplaced and undersigned have
applied to the company to issue
duplicate certificates for the said
shares. Any person who has a claim in
the respect of the said shares should
lodge such claim with the company at
its office, 208, T. V. Industrial Estate,
2nd Floor, S. K. Ahrie Marg, Worli,
Mumbal - 400030 within 15 days, else
the company will proceed to issue
duplicate certificates.

Name: Ajay Kumar Dhir
Place: Delhi
18 Anekant Apartments,
Delhi 110096 SONATA SOFTWARE LIMITED

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that late Mrs. Shalini Shankar More owner of Fla No.403, Shree Manakeshwar Prasad CHS Ltd., Mazgaon Tower, 21 Mathar Pakhad Road, Mazgaon, Mumbai 400010 admeasuring 700sq.ft. (carpet area) hereinafter referred to as "Said Flat", sh was occupying the above mentioned flat along with Share Certificate and othe fits of the society.

Further (mother) late Smt. Shalini Shanka More expired on 20/07/2020, further (father) ate Mr. Shankar Krishnaji More expired or 06/12/2000, after the death of both father. mother following are the legal heirs:-

(1) Dhananjay Shankar More (2) Arur Shankar More (3) Mrs. Swati Suryakar Kadam (4) Mrs. Anagha Pradeep Chava (5) Mrs. Sujata Chandrashekhar Shinde (6 Mrs. Ajita Ajgaonkar (7) Soham Sanjay More (8) Rajeev Shankar More. Further a the legal heirs has made an application to the Shree Manakeshwar Prasad CHS Ltd. Mazgaon Tower to delete the name of the late father/mother in the Share Certificate and other society records. All the legal heir authorized Mr. Dhananjay Shankar More t publish this Public Notice in prominent new Further the legal heirs have misplaced the Original Share Certificat issued by the society and other Document related to the ownership of Flat No.403 a Shree Manakeshwar Prasad CHS Ltd. Mazgaon Tower, 21 Mathar Pakhadi Road Mazgaon, Mumbai 400010. Further if any person finds the said share certificate of related society documents regarding ownership of said Flat no.403 may return

the same to the undersigned. Further if any person or persons having an claims, or right, interest, title against i respect of said flat, or Objections from the other heir or heirs or othe claimants/objector or objectors for th above said changes of the said share and interest of the deceased member in the capital/property of the society are hereb required to intimate me at my belo entioned address within a period of 15 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proof support of his/her/their claims/object if NO Claims/Objections are received with the period prescribed above, my client sha proceed and complete all the requirement pertaining to issue of Duplicate Share Certificate, copy of Nomination Form an ner relat ed documents pertaining to ownership of the said flat and such clain and objections received thereafter shall be

deemed to have been waived. Date: 06.09.2024 Prakash R. Hegde Place : Mumbai **Advocate High Court** 503, Dheeraj Upvan Tower I CHS Ltd.

Opp. SiddharthNagar, W. E. Highway Borivali (East), Mumbai – 400 066

Stock (Securities)

Bank of India at Mumbai Office (Fort) on September 10, 2024.

bank or a Primary Dealer. 3. Interested persons may submit bids in electronic format on the

hours.

8. For other details please see the notifications of Government of Tamil

Principal Secretary to Government Date: September 06, 2024 Finance Department, Chennai-9.

गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान पश्चिम रेल्वेचा १० तासांचा मेगा ब्लॉक

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम सुलभ करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर १० तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक दरम्यान,सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या बोरिवली ते गोरेगावपर्यंत अप जलद मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अंधेरीहून डाऊन जलद मार्गावर धावतील आणि या गाड्या गोरेगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर जातील. गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान, सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या पाचव्या मार्गावर धावतील आणि प्लॅटफॉर्मच्या अनुपलब्धतेमुळे या गाड्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाहीत. याशिवाय,काही चर्चगेट-बोरिवली धीम्या गाड्या गोरेगाव स्थानकावर खंडित केल्या जातील. या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांना अंदाजे १० ते २० मिनिटे उशिराने धावतील.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारो सूचित करण्यात येते की, माझे अशील श्री. रूपेन इसमुख्बलाल शाह हे खुली जागा धारक पोमाणे गाव वसई, पालघर (ठाणे) सर्व्हें क्र. १४, हिस्सा क्र. ३ (भाग) (मोज. क्षेत्रफळ १४५ चौ. मीटर) भाग क्र. ८४ या मालमचेचे कायदेशीर मालक आहेत व माझे अशील यांनी वरील सदर प्लॉट रूपेश नटवरलाल देसाई यांच्याकडून विक्री करार अंतर्ग क्र. वसई२/१४८३४/२०२३ दि. २२.०८.२०२३ अंतर्गत खरेदी लिंक दस्तावेज अंमलात आणले आहेत :

१. रूपेश नटवरलाल देसाई व जर्वेद्र पोपटलाल गांधी यांच्या दएम्यानचे विक्री करार दस्तावेज क्र. वसई२/१३६२६/२०२२ वि. ०५.०८.२०२२ व

ाद. ०५.०८. २०४२ व २. जर्षेद्र पोपटलाल गांधी व मे. कमान इंडस्ट्रीयल डेव्हलोपमेंट कॉपरिशन यांचे भागीदा श्री. काशीनाध गोविंद पाटील यांच्या दप्यानचे विक्री करा तावेज क्र. वसई३/३९०१/२०१३ वि. २९.०४.२०१३ चे का

माञ्चे अशील रूपेन इससुखालाल शाह यांनी ऑनलाइन पोलीस एन.सी. दहिसर पोलीस स्टेशन येथे एन.सी. क्र. १०४०२८/२०२४ अंतर्गत दि. ०४.०९.२०२४ अंतर्गत दाखल केली आहे. जर कोणाही व्यक्तींस/व्यक्तींना, कायदेशीर वारस यांना वरील सद फ्लॉट जागेच्या संबंधात कोणतेही दावे, हक, आक्षेप, प्रभ त्यास त्यांनी मला संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्य प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत अघोहस्ताक्षरित यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह संपर्क साधावा अन्यथा कोणतेही दावे

संतोष डी. तिवारी

२०२४ (वकील उच्च न्यायालय) . नगर, शोभना बिल्डींगजवळ, जे. एम. रोड, पम हाउस, अंघेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३.

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळ शेअर

प्रमाणपत्र क्र. ४८ धारक पाच संपूर्ण प्रदानित शेअसी ह. ५०/- प्रत्येकीचे विभिन्न क्र. २३६ ते २४० (दोन्ही समाविष्ट) धारक फ्लॅट क्र. ७/ए मोजमापित ५६५ फूट चटई क्षेत्रफळ, १ ला मजला बिर्ल्डींग नवरंग को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात पारेख लेन, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ संबंधातील गहाळ/ हरवले आहेत व सध्याचे मालक श्री. प्रकाश्चंद्र जावेरचंद सिंघवी व श्रीम. उलाशदेवी प्रकाशंद्र सिंघवी हे आहेत. सर्व व्यक्तींना वरील निर्देशित शेअर प्रमाणप

क्र. ४८ संबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार व/वा हितसंबंध असल्यास वा मागण्या असल्यास तसेच वारसा विक्री, गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट देखाभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्या त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांन त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट, मधुरदा रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सुचित करणे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे परित्यागीत मानले जातील. दि. ०६.०९.२०२४

(श्रीम, राशिदा वाय, लक्ष्मीधर)

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, २ मूळ दस्तावेज अर्थात १. विक्री करार दि. २९ एप्रिल, १९८२ चे करार मेसर्स अलंकार कन्स्ट्रक्शन कंपनी व २. आर्टिकल करार दि. २० मार्च, १९९३ चे श्री. किरीट कालीदास शाह व श्रीम. शांताबेन मनुभाई मे. मुद्रा लीज फायनान्स ॲन्ड इन्वेस्टमेंट कंपनी लि. यांच्या दरम्यान युनिट क्र. १९-ए माजमापित ७९८ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, तळ मजला, बिर्ल्डींग बालाजी इंडस्ट्रीयल प्रीमायसेस को-ऑप. सो. लि. म्हणून ज्ञात, हनुमान नगर, आकुर्ली गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई ४०० १०१ येथील मालमत्तेच्या संबंधात होते ते गहाळ/ हरवले आहेत.

सर्व व्यक्तींना वरील निर्देशित गहाळ/ हरवलेले मूळ करार संबंधात कोणतेही दावे, हक, अधिकार व/वा वारसा, विक्री, गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिका ताबा, भेट, देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपार अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४ आकृती अपार्टमेंट, मथुरदास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सूचित करणे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा जर काही दावे असल्यास ते अधित्यागीत व/ वा परित्यागीत मानले जातील.

(श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर)

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की, २ मूळ शेअर प्रम अर्थात १. आर्टिकल करार दि. २३ जून, २००३ रोर्ज मे. वासुकमल असोसिएट्स, श्री नमन डेव्हलोपर लिमिटेड व श्रीम. वीणा सुरेंद्र शर्मा यांच्या दरम्या अंमलात आणलेले पुष्टी करार दि. १८.०५.२००४ दस्तावेज बीडीआर३२-४३०१-२००४ अंतर्गत नोंदणीकृत होते व २. विक्रीचे करार दि. २६ फेब्रुवारी, २००७ चे करार श्रीम. वीणा सुरेंद्र शर्मा व मे. विशाल विक्टर्र ऑईल टेक प्रा. लि. यांच्या दरम्यान नोंदणीक सिरीयल क्र. ३६ मोजमापित ६.१० चौ. मीटर चटा क्षेत्रफळ, तळ मजला, बिल्डींग श्री नमन प्लाझ प्रीमायसेस को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात व जंक्शन एस. व्ही. रोड व शंकर गल्ली, किलाचंद रोड कांदिली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ संबंधात माल आहेत व सदर करार माझे अशील मे. विशार विक्टरी ऑईल टेक प्रा. लि. करून गहाळ / हरवले

सर्व व्यक्तींना वरील निर्देशित गहाळ/ हरवलेले मु करार संबंधात दावे, हक, अधिकार व/वा हितसंबंध असल्यास वा मागण्या असल्यास तसेच वारसा, विक्री गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्ष यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट मथुरदास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सूचित करणे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १५ दिवसांच आत सूचित करावे अन्यथा जर काही दावे असल्यास र अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील. दि. ०६.०९.२०२४

(श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर)

ठिकाण : मुंबई

दि. ०५.०९.२०२४

(HARISH) हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेड

सीआयएन : L29119MH2010PLC201521 २ रा मजला, १९ पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९. दूर. ०२२–६६४९०२५१ ईमेल : investor@harishtextile.com वेबसाइट : www.harishtextile.com

सचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेडच्या सभासदांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (१४ वी एजीएम) सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.३० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे ०२ रा मजला, १९, पारसी पंचायत गेड अंधेरी (पर्व) मंबर्ड ४०० ०६९ येथे १४ ट्या एजीएमच्या ०४ सप्टेंबर २०२४ रोजी सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) व सदर संबंधात कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) यांच्या मंत्रालयाद्वारे जारी केली आहे.

ई-मतदान व बुक क्लोजर माहिती सर्व कंपनीचे भागधारक यांना सूचित करण्यात येते की, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अनुसार सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहील.

ई-मतदानाची अंतिम तारीखा सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ आहें. सर्व कंपनीच्या सभासदांना सूचित करण्यात येते की, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सहवाचन अनुच्छेद ९१ अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन अंतर्गत व्या एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल. परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. एजीएमच्या हेतुरिता अनुसार करत आहेत.

- १. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीच्या वार्षिक अहवालाची ई-प्रत तसेच एजीएमची सचना, वित्तीय अहवाल व अन्य वैधानित अहवाल कंपनीची वेबसाइट व बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना१४ व्या एजीएमच्या सचनेमध्ये सद्धा उपलब्ध आहे. कंपनीची वेबसाइट www.harishtextile.com व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज www evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.
- सभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत केवळ एजीएममध्ये उपस्थित व सहभागी व्हावे. तपशील कंपनीदारे प्रदानित केला आहे व सभेच्या सचनेमध्ये उपलब्ध आहे व सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगकरिता व्हीसी ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये (परोक्ष ई-मतदान) सभासदांनी उपस्थित राहावे.
- १) एजीएमची सूचना व व्यवसाय ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करावे. २) परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा.
- भाप्रवे सरु होत आहे. ३) परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख रविवार, दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं
- ५.०० वा. (भाप्रवे) आहे. ४) निर्धारित तारीख ईलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे सक्षमिरत्या एजीएमच्या ठिकाणी आहे व सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ आहे.
- ५) कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिम टेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर निर्धारित तारीखा अनुसार दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व ६) सभासदांद्वारे नोंद घ्यावी की: ए) कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना
- प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर निर्धारित तारीखा अनुसार विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. बी) सभासद जे त्यामुळे. कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा द्रिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर निर्धारित तारीखा अनुसार करण्यात येतील. सी) जर सभाहसदांचे ईमेल आयडी आधीच कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणीकृत असतील तर ई-मतदानाकरिता तपशील लॉगीन करून एजीएम च्या सूचनेमध्ये प्रदान केला आहे डी) सभासदांना ईमेल आयडीवर नोंदणीकृत करून पाठविला आहे.
- ई) परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व एजीएमची सूचना सभासद शेअर्स व डिमटेरियलाईजड स्वरूपात प्रत्यक्ष स्वरूपात व सभासद यांच्याकरिता सोमवारख दि.२३ सप्टेंबर, २०२४ ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नसतील त्यांनी कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणीकृत करावे.
- ७) कोणत्याही चौकशीकरिता तुम्ही सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान प्रणाली व ईमतदान युजर मॅन्युअलकरिता सभासदांना . डाउनलोड सेक्शन www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वा evoting@nsdl.co.in

वर ईमेल करावा वा टो फ्री क्रमांक ०२२-४८८६७००० वर संपर्क साधावा. सही/

हितेंद देसाई

सन्मीत इन्फ्रा लिमिटेड (सीआयएन : L70109MH2000PLC288648)

नोंदणीकृत कार्यालय : ६०१, मखीजा रोयाल, ६ वा मजला, एस. व्ही. रोड, खार (प), मुंबई शहर, महाराष्ट्र ४०० ०५२. ई-मेल : sanmitrainfra@gmail.com वेबसाइट : <u>www.sanmitinfra.com</u> दूर. ०२२-६७४२९१००

व्हिडीओ कॉन्फोंस/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स मार्फत आयोजित २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती, अहवाल तारीखा व

अंतिम लाभांश व परोक्ष ई-मतदान तपशील. सूचना याद्वारे देण्यात येते की, सन्मीत इन्फ्रा लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची २४ वी वार्षिक . सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, दि. २८ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. १.०० वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स

सामान्य सर्क्युलर्स समवेत मिनीस्टी ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) अंतर्गत सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० १७/२०२०, २०/२०२०, २/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व २/२०२२ वि. ८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल, २०२०, ५ मे २०२० व १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ०५ मे, २०२२ अनुक्रमे (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएम धारक यांना केली आहे, सभेच्या ठिकाणी भागधारक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना केली आहे. एमसीए सर्क्युलर्स व अन्य संबंधित कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदी अनुपालन व नियम अनुसार (ॲक्ट) व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची विनियमन) अंतर्गत व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत कंपनीची एजीएम आयोजित केली आहे. ्र एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स सह पाठवणे आवश्यक आहे. कंपनीचा वार्षिक अहवाल एमसीए सर्क्युलर्स

. प्रीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बार्ड ऑफ इंडिया (सेबी) व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ तीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १२मे, २०२०, १५ जानेवारी, २२१ व १३ मे, २०२२ अनुक्रमे (यापुढे एकत्रितरित्या सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व वित्तीय वर्ष २०२३-२४ तसेच एजीएमची सूचना व अतिविशेष अहवाल कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स

वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता एजीएमची सूचना वेबसाइट <u>www.sanmitinfra.com</u> वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bscindia.com वर उपलब्ध आहे व सीडीएसएल वेबसाइट www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमचे वितरण करण्याकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सहभागी होण्याकरिता भागधारकांनी लक्ष द्यावा. भागधारक यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएम

कंपनीने सर्व भागधारक यांना त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता परोक्ष ई–मतदान सुविधा (परोक्ष ई–मतदान) प्रदान केले आहे व एजीएम व ई–मतदानामध्ये पार पडलेल्या ठरावांवर विचार करावा. सभासदांना सीडीएसएल द्वारे प्रदानित एजीएमच्या दरम्यान ई–मतदान प्रणाली वा परोक्ष ई–मतदान प्रणाली मार्फत मतदान करण्याचा अधिक आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित डिमटेरियलाईज्ड व प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारक यांनी मतदान करावे २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व एजीएम सूचना कंपनीच्या वेबसाइट वर अपलोड केली आहे व कंपनीच्या भागधारक यांना त्यांच्या डीपी समवेत नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठवली आहे व सर्व भागधारक/ सभासद यांना वार्षिक अहवाल <u>www.sanmitinfra.com</u> वर पाहाता येईल.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अनुसार 🏾 कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) सहवाचन कंपनी कायदा. २०१३ च्या अनुच्छेद ९१ अनुपालन कंपनी त्यांच्या सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदानाची सुविधा देण्याकरित तीडीएसएल यांना नियुक्त केले आहे व सदर हेतुकरिता एजीएमच्या ठिकाणी लाभार्थी मालक, सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स कंपनीने रविवार, दि. २२ सप्टेंबर, २०२४ ते शनिवार, दि. २१ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील व कंपनीने निर्धारित तारीखा निश्चित केली आहे व त्यानुसार एजीएम व्या २४ व्या एजीएममध्ये ठराव पार पाडला जाईल.

परोक्ष ई-मतदान कालावधी बुधवार, दि. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होत आहे व शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) बंद होत आहे व त्यानंतर परोक्ष ई-मतदान

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या संचालक मंडळाची समा दि. २८ मे, २०२४ रोजी आयोजि सभासदांच्या भागधारकांनी रु. ०.०३५/– पैसे इक्विटी शेअर्स धारक अंतिम दर्शनी मूल्य रु. १/– प्रत्येकी वित्तीय वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ अखेरकरिता आयोजित केली आहे. अंतिम लाभांश भागधारक यांची मंजूरीकरिता शनिवार, दि. २८ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रदानित केली आहे व भागधारक यांचे नाव भागधारक यांचे रजिस्ट्र अहवाल तारीखा अर्थात शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी विविध ऑनलाइन हस्तांतरण मोड्स मार्फत त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले आहे. भागधारक यांच्याकरिता त्यांचे बँक खाते तपशील, लाभांश हमी/ डिमांड ड्राफ्ट/ चेक नोंदणीकृत पत्त्यावर पोस्टल सर्व्हिसेस उपलब्ध आहे. जर तुम्ही ई-मेल आयडी नोंदणीकृत केले नसतील तर लाभांशाचे प्रदान करावे त्यांच्या सूचना खालीलप्रमाणे. : जर तुम्ही तुमचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नसतील व/वा लाभाशाच्या स्विकृतीकरिता बँक खाते अद्ययावत

करणे आवश्यक आहे, कृपया खालील तपशील पाहावा :

तुमचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याद्वारे जारी प्रक्रिया अनुसार तुमचे डिमॅट खाते मधी

तपशील नोंदणीकरण/ अद्ययावत करावे. विहित प्रारूप आयएसआर-१ मधील तपशील नोंदणीकरण/ अद्ययावत करावे व रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट कंपनीसह अन्य संबंधित तपशील पुर्वा शेरेजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि.

सभासदांना मतदान हक्क कंपनीच्या संपूर्ण प्रदानित इक्विटी शेअर्स भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या संबंधात वित्तीय कायदा, २०२० लाभांश उत्पन्न अर्थात ०१ एप्रिल, २०२० परोक्ष ई-मतदान प्रणालीची सुविधा सभासदांच उपस्थितीमध्ये व सभेच्या दरम्यान उपलब्ध असेल व सभेच्या दरम्यान त्यांचे अधिकार बजावण्याकरित सक्षम असलेल्या परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान करता येणार नाही व डीपीज (डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स) व कंपनी/एलआयआयएलपी (प्रतक्ष स्वरूपातील शेअर्स).

एखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांच्या रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध असेल व लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्रर एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई–मतदानाची सुविधा उपलब्ध करण्याचा अधिकार राखून आहेत. फॉर्म क्र. १५जी/१५एच उपलब्ध करेल असलेले ईमेल sanmitinfra@gmail.com समासद जे परोक्ष ई–मतदानाद्वारे त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडतील ते पुन्हा मतदान करू शकत नाहीत इनकम टॅक्स ॲक्ट (आयटी ॲक्ट) अनुसार अनुच्छेद २०६एए वा २०६एबी अनुसार लागू असेल. २४ वी एजीएम सन्मीत इन्फ्रा लिमिटेड मध्ये जोडले जाण्याकरिता - https://app.invc.vc

broadcast/649c2303f1c2045a530f36d4 डिमेंट स्वरूपातील शेअर्स धारक भागधारकांनी

डिमॅट खात्यामध्ये सदर लिंक उपलब्ध आहे. नॉन-इंडिव्हिज्युअल भागधारक वा भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपातील प्रतिभूती धारक आहेत व कंपनीचे भागधा म्हणून कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत त्यांना सूचनेच्या पाठवणीच्या पश्चात व निर्घारित तारखेस (फॉरेन इन्स्टीट्युशनल इन्वेस्टर्स (एफआयआयएस)/ फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्स (एफपीआयज) शेअर्स धारक असल्यास ते ई-मतदानाकरिता <u>sanmitinfra@gmail.com</u> वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड गप्त करू शकतात. त्यामुळे, जर सभासद परोक्ष ई-मतदानाकरिता सीडीएसएल सह आधीच नोंदणीकृत आहेत ते त्यांचे मतदान पार पाडण्यांकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकतात कंपनीचे सभासद म्हणून

एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित लॉगीन प्रक्रिया पाहून निर्धारित तारखेस शेअर्स धारक सूचनेची पाठवणी करण्यात सदर सूचना एमसीए व सेबी यांच्या लागू सर्क्युलर अनुसार कंपनीच्या सर्व भागधारक यांना लाभ व माहिती जारी

सन्मीत इन्फ्रा लिमिटेड करित

प्रकाश स्टीलेज लिमिटेड

सीआयण्न : L.27106MH1991PLC061595 नोंदणीकृत कार्यालय : १०१, १ ला मजला, शत्रुंजय अपार्टमेंट, २८,

सिंघी लेन, नानुभाई देसाई रोड, मुंबई ४०० ००४. दर. क्र. ०२२-६६१३ ४५००, फॅक्स क्र. ०२२-६६१३ ४५९९ ईमेल : cs@prakashsteelage.com वेबसाइट : www.prakashsteelage.com

३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

. कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (३३ वी एजीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विचार विनीमय करण्याकरिता शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा मार्फत सामान्य व विशेष अहवाल अनुसार ३२ व्या एजीएमची सूचना व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या लागू तरतूदी अनुपालन व कंपनी कायदा, २०१३ व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर १०/२०२२ अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) दि. २८ डिसेंबर, २०२२ व सेबी सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी, २०२३ अनुसार (सर्क्युलर म्हणून संदर्भित) अनुसार जारी केला आहे.

र्जीएमची सूचना कंपनी व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता ०७ ऑक्टोबर, २०२३ राोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात ईमेल आयडीवर कंपनी/ डिपॉझिटरी / रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड यांच्या नावे नोंदणीकृत करावे. . ३३ वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइटवर

- कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व अन्य लागू तरतूद सहवाचन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम २०१५ सहवाचन नियम २० अंतर्गत सीक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीनेन एनएसडीएल द्वारे प्रदानित प्लॅटफॉर्म मार्फत परोक्ष ई-मतदान प्रणाली द्वारे सदर सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसांयावर विचार करण्याकरिता त्यांचे मतदान हक्क बजावण्याकरिता सुविधा प्रदान . परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवातीची तारीख व वेळ : दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी (निर्धारित
- तारीखा) आहे व मतदानाचे स्वरूप व माहितीकरिता परोक्षरित्या सभासद जर डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील धारक असतील तर सभासदांनी ३३ व्या एजीएमच्या सचनेमध्ये सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) वर प्रदानित त्यांच्या ईमेल आयडीवर नोंदणीकरण करावे १. सामान्य व विशेष अहवाल ३३ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सभासदांनी सदर तारीख
- व वेळेनंतर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. २. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे)
- ३. परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. ४. परोक्ष ई-मतदान मोड्युल एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सभासदांनी ३३ व्या एजीएममध्ये दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी सदर तारीखा व वेळेनंतर ईलेक्टॉनिकली मतदान
- ५. सभासद ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी सभेमध्ये मतदान करण्याकरिता ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान ३३ व्या एजपार पाडावे दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी सभासद helpdesk evoting@cdslindia.com or charni@bigshareonline.com or cs@ prakashsteelage.com वर विनंती पाठवावी. त्यामुळे एनएसडीएल सह आधीच नोंदणीकरण

करावे व ई-मतदान संबंधात सभासदांनी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांना प्राप्त करावा.

- ६. मतदानाचे स्वरूप व माहितीकरिता परोक्षरित्या सभासद जर डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील धारक असतील तर सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांच्या ईमेल आयडीवर नोंदणीकरण करावे. एखाद्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतील तर एजीएमच्या ठिकाणी सचना पाठवावी व एजीएमच्या स्चनेमध्ये प्रदानित युजर आयडी व पासवर्ड निर्धारित तारीखा आहे. ई-मतदान मोड्युल सभेच्या हेतुकरिता मिनीटांच्या आत अकार्यरत केला जाईल. ३३ व्या एजीएममध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्ट्रर व लाभार्थी मालक यांच्या रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध नसेल तर परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त करण्याकरिता निर्घारित तारीखा अनुसार ३३ व्या एजीएममध्ये डिपॉझिटरीज प्रदान केले आहे. सूचनेमध्ये प्रदानित डिमॅट स्वरूपात प्रतिभूतींच्या संबंधात वैयक्तिक भागधारक यांच्याकरिता ३३ व्या एजीएममध्ये ई-मतदान मार्फत लॉगीन
- ७. ३३ वी एजीएम कंपनीची वेबसाइट <u>www.prakashsteelage.com</u> वर व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व www.nseidnai.com वर उपलब्ध आहे. ३२ वी एजीएम सीडीएसएल वेबसाइट https://www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. ८. जर तम्हाला एजीएममध्ये/ई-मतदानामध्ये उपस्थित राहण्यास तसेच त्या संबंधात कोणत्याही
- चौकशी तसेच ई-मतदान करता वेळी कोणतेही तक्रार वा शंका असल्यास ई-मतदान प्रणाली संबंधात तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील www.evoting.nsdl.com वर उपलब्ध डाऊनलोड सेक्शन वर १८०० २२५५ ३३ वर व वैयक्तिक सीडीएसएल व एनएसडीएल अनुसार evoting@nsdl.co.in वर टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर कंपनी सचिव व कंपनी ईमेल आयडीवर ९. ई-मेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करण्याचे स्वरूप सभासद ज्यांनी ईमेल आयडी
- लागू तरतूदीसह अनुपालन आयोजित केली आहे व सभासदांना त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पार पाडण्याकरिता सूचनेमध्ये कॅपचर्ड केल्यानुसार ई-मतदानाच्या संबंधात सूचना व तपशील अनुसार विहित ठरावांवर एनएसडीएल द्वारे प्रदानित ई-मतदान सर्व्हिसेस अनुसार सुविधांचे प्रदान . कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २१ सप्टेंबर, २०२४ ते

शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील. कंपनीकरिता व वतीने

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२४

प्रकाश सी. कानुंगो अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००२८६३६६

राजा बहादूर इटरनॅशनल लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : हमाम हाउस, ३ रा मजला,

अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मंबई - ४०० ००१ सीआयएन: L17120MH1926PLC001273 दूर. क्र. ०२२-२२६५४२७८, फॅक्स : ०२२-२२६५५२१० ईमेल आयडी : investor@rajabahadur.com/ rajabahadur@gmail.com वेबसाइट : www.rajabahadur.com

९८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई–मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभ एजीएम) सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.३० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत ९७ व्या एजीएम सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता सभेच्या ठिकाणी सभासटांच्या पत्यक्ष उपस्थितीविना सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलर म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी २०२१ व १३ मे, २०२२ व कॉर्पोरेट अफेअर्स (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स) चे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ में, २०२० अनुक्रमे सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व नियम यांच्या लागू तरतूदीसह अनुपालन आयोजित

केली आहे. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १८ सहवाचन ॲक्टच्य अनुच्छेद १०१ अंतर्गत व सूची विनियमनाच्या विनियमन ३६, सेक्रेटरियल स्टॅंडर्ड अनुसा सामान्य सभा (एसएस-२) व एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स सहवाचन ९८ वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ करिता सूचना सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कर्पनी/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट/ डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत आहेत अशांना ईमेल करण्यात येईल. ९८ व्या एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत व सभासदांचे वार्षिक अहवाल एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर यांच्यासह सभासदांना पाठवणे आवश्यक आहे. सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सदर वार्षिक अहवाल व एजीएम सूचना कंपनीची वेबसाइट www.rajabahadur.com वर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com अनुक्रमे व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट www.evoting.nsdl.com वर

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १०८ अंतर्गत वेळोवेळी सुधारित सूची विनियमन व एसएस-२ च्या विनियमन ४४ अनुसार कंपनीने त्यांचे सभासद् यांना ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे व त्यांचे मतदान सर्व ठरावांवर तसेच एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएम सचना (अर्थात परोक्ष ई-मतदान), कंपनीने एजीएम च्या दरम्यान सभासदांना ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहे व ज्यांनी परोक्ष ई-म तदानादारे त्यांचे मतदान केले नाही त्यांना पदान केली आहे. कंपनी एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदान प्रदान करण्याकरिता एनएसडीएल सह व्यवस्था करत आहे एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/लाभार्थी मालक यामध्ये उपलब्ध आहे अशांना निर्धारित तारीखा अर्थात सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान वा परोक्ष ई-मतदाना प्रणाली उपलब्ध करण्याचा अधिकार आहे.

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरु होईल व परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) बंद होईल. सदर कालावधीच्या दरम्यान कंपनीच्या सभासदांनी एजीएम सूचनेमध्ये निर्देशित बाबींवर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. परोक्ष ई-मतदान एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता दि. २९ सप्टेंबर, २०२४ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळेपश्चात अकार्यतर करण्यात येईल. सभासदांनी एजीएमध्ये मतदान करण्याकरिता उपस्थित राहावे व प्रॉक्सीद्वारे नेमणूक वा प्रॉक्सीज उपस्थित वा मतदान करून स्वत: वा पोल वा प्रॉक्सी आवश्यक असलेल्या कंपनीच्या सभासदांना आवश्यक आहे. कंपनीने निर्धारित तारीख अर्थात मंगळवार, दि. १९ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांचे शेअर्सचे प्रदान करावे.

केवळ तेच सभासद जे सदर एजीएममध्ये आयोजित मतदान व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत करावे व एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. सभासद ज्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहन परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान केले आहेत ते ९७ व्या एजीएममध्ये सक्षम आहेत. सभासद परोक्ष ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान पार पाडू शकतात. तथापि, सदर सभासद एजीएममध्ये पुन्हा मतदान करू शकत नाहीत कोणाही व्यक्तीने, एजीएम सूचनेच्या पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासदांचे ईमेल व

शेअर्स धारक यांना दि. १९ सप्टेंबर, २०२३ रोजी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एनएसडीएल कडून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतात व एजीएमची सूचना पाहू शकतात. सभासद ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत त्यांनी ९७ व्या एजीएम सूचनेमध्ये विहित ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल्स प्राप्त करण्याकरिता डिपॉझिटरीज/ कंपनी/ आरटीए यांच्यासह नोंदणीकृत नसलेले ईमेल आयडी पाहावे जर तुम्हाला एजीएममध्ये/ई-मतदानामध्ये उपस्थित राहण्यास तसेच त्या संबंधात कोणत्याही चौकशी तसेच ई-मतदान करता वेळी कोणतेही तक्रार वा शंका असल्यास

ई-मतदान प्रणाली संबंधात तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील www.evotingindia.com वर उपलब्ध हेल्प सेक्शन अंतर्गत संपर्क कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in, दूर ९१ २२ २४९९ ४५४५/१८०० २२२-९९० वा श्री. मायकल मोटेरियो, संचालक मे सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय क्र. १०६ व १०७, दत्तानी प्लाझा, ईस्ट वेस्ट कंपाउंड, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका - मुंबई - ४०० ०७२ येथे दूर. क्र. ०२२-२८५२०४६१/४६२ ईमेल service@satellitecorporate.com वेबसाइट www. satellitecorporate.com वर संपर्क साधावा. राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

आकाश जोशी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२४



(CIN:L24110MH1972PLC015857) **कॉर्परिट कार्यालयः** बी-६०३-ए, कालेदोनिया, सहार रोड, पश्चिम हुतगती महामार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ **नोंद. कार्या.**: १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. दूर.:०२२-६६१३९९९, वेबसाईट:www.vipulorganics.com, ई-मेल:info@vipulorganics.com

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु.३.३०वा.(भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागु तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्व लागु परिपत्रके आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांचे परिपत्रकानुसार दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या ५२व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होईल. एमसीए आणि सेबीच्या लागू परिपत्रकांनुसार, ५२ व्या एजीएमची सूचना वित्तीय वर्ष २०२३-२४

च्या वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे फक्त त्या सदस्यांना पाठविली जाईल, ज्यांचे ईमेल

पत्ते कंपनी/ निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी ('आरटीए') / डिपॉझिटरी सहभागींकडे

नोंदणीकत आहेत. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए आणि

सेबीच्या परिपत्रकांद्वारे समाप्त करण्यात आली आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ५२ व्या एजीएममध्ये सामील होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. ५२व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सुचना आणि ५२ व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्धत २ सप्टेंबर २०२४ च्या ५२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल. वार्षिक अहवालासह ५२व्य एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.vipulorganics.com, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

५२व्या एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी सदस्यांचे हक्क निश्चित करण्यासाठी, ई-मतदान आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी ५२व्या एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास अंतिम लाभांश भरणे याकरिता कंपनीने सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ ही 'कट-ऑफ तारीख' म्हणून निश्चित सदस्यांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१ नुसार, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल २०२० नंतर दिलेला लाभांश सदस्यांच्या हातात करपात्र असेल आणि कंपनीला स्रोतावर कर (टीडीएस) कपात करणे आवश्यक आहे लाभांश पासन विहित दरांवर सदस्यांच्या निवासी स्थितीवर आणि त्यांनी वेळेत सादर केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्य

कागदपत्रांवर अवलंबून टीडीएस दर बदलू शकतात. बँक खात्यांचे तपशील उपलब्ध नसल्यामुळे कंपनी इलेक्टॉनिक पद्धतीने कोणत्याही भागधारकाला लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, कंपनी लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट पोस्टाने पाठवेल. ईमेल पत्त्याची नोंदणी/अद्ययावत करण्यासाठी, डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांन त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते आणि वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी ते कंपनीच्या आरटीए

. म्हणजेच बिगशेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडकडे द्यावे. ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते तपशील नोंदणी/अपडेट करण्याची तपशीलवार प्रक्रिया ५२ व्या एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान सभासदांना रिमोटने आणि ५२ व्या एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ५२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर मतदान करण्याची संधी असेल. ५२ व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत ५२ व्या एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान

विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत सुविधेकरिता काही तक्रारी असल्यास **श्री. राकेश दळवी,** वरिष्ट व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई ४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ किंवा टोल फ्रिक्र.१८०० २२ ५५ ३ वर कॉल करा.

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता दिनांकः ६ सप्टेंबर २०२४ प्रिया शादिज कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ठिकाणः मुंबई



आरआयआर पावर ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (पूर्वीचे ऋटोन्शा इंटरनेशनल रेक्टीफायर लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय : १३९/१४१, सोलारिस १, बी-विंग, १ ला मजला, साकी विहार रोड, पवई, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०७२. दूर. क्र. : ०२२-२८४७१९५६ फॅक्स : ०२२-२८४७१९५९ ई-मेल : secretarial@ruttonsha.com

वेबसाइट : <u>www.ruttonsha.com</u> सीआयएन : L31109MH1969PLC014322 ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची

सूचना, ई-मतदान व बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, रुट्टोन्शा इंटरनॅशनल रेक्टीफायर लिमिटेड यांच्या सभासदांची **५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** ५५ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी** दु. ४.३० वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून ५५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर आयोजित करण्यात येत आहे व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या लागू तरतूदी अनुसार सहवाचन सेबीद्वारे जारी सर्क्युलर्स व कॉर्पोरेट अफेअर्स द्वारे आयोजित

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी / डिपाॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) /रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात ॲन्ड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. येथे केली आहे. सदर एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.ruttonsha.com</u> वर व स्टॉक एक्सचेंजज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व ई-मतदान एजन्सी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) वेबसाइट <u>www.evotingindia.</u> com वर उपलब्ध आहे. कंपनीने मंगळवार, दि. ३ सप्टेंबर, २०२४ रोजी सर्व सभासदांना ईमेलची पाठवणी पूर्ण केली आहे. सूचनेची प्रत्यक्ष प्रत व वार्षिक अहवाल कोणत्याही

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी (व्यवस्थापक व प्रशासिन) नियम, २०१४ च्या अनुच्छेद १० अनुपालन अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाही वर्षाकरिता अंतिम लाभाशांच्या सभासदांना व कंपनीच्या ५५ व्या एजीएमच्या हेतकरिता बंद राहिल.

पुढे, सेबी (सूची अनिवार्यता व विमाचेन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व लागू नियम अनुसार ॲक्टच्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत सभासद त्यांचे मतदान खालील सभासदांच्या विनंतीवर सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर एजीएमच्या दरम्यान एजीएम व ई–मतदान सुविधांच्या तारखेपासून पूर्व परोक्ष ई–मतदान सुविधा मार्फत कोणत्याही वेळी ईलेक्ट्रॉनिकली मतदान करू शकतात. १. एखाद्या व्यक्ती ज्या सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांना निर्धारित तारीख

दि. सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीमच्या मतदान व परोक्ष ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात **गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ स. ९.०० वा.** सुरु होत आहे व रविवार, दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. संपेल व्हीसी/

ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित तपशील व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये ३. ज्या सभासदांनी त्यांचे ईमल नोंदणीकृत केलेले नसतील ते व्यक्ती कंपनीचे सभासद

बन् शकतात व एजीएम सूचनेच्या पाठवणी पश्चात व ई-मतदानाकरिता निर्धारित तारीख अनुसार सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ अनुसार ईमेल आयडी विनंती पाठवून आरटीए/ कंपनी info@adroitcorporate.com/secretarial@ ruttonsha.com वर पाठवावे वा त्यांचे फोलिओ क्र./डीपी-आयडी/ क्लाएन्ट आयडी तसेच सीडीएसएल वरून परोक्ष ई-मतदानाकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा व सूचनेमध्ये निर्देशित सूचनांचे पालन करावे तसेच प्रत पाठवावी. त्यामुळे, जर सभासद यांनी आधीच सीडीएसएल सह परोक्ष ई-मतदानाकरिता नोंदणीकृत केल्यास विद्यामान युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

४. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल. व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित तपशील व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी होउ शकतात. भागधारकांनी कंपनी कायदा अंतर्गत हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे.

ई–मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. जर तुम्हाला एजीएम व ई-मतदान व ई-मतदान प्रणालीच्या संबंधात चौंकशीकरिता Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील उपलब्ध <u>www.evotingindia.com</u> च्या हेल्प सेक्शन अंतर्गत ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर लेखी पाठवावे वा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) वा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) वर संपर्क साधावा. सर्व तक्रारीकरिता सुविधा मतदानाकरिता देण्यात आली आहे व ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे वा

ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com करावा वा १८०० २२ ५५ ३३

वर ०२२-२३०५८५४२/४३ संपर्क साधावा. आरआयआर पावर ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकरिता (पूर्वीचे रूट्टोन्शा इंटरनॅशनल रेक्टीफायर लिमिटेड म्हणून ज्ञात)

भाविन पी. रामभिया कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक : ४ सप्टेंबर, २०२४